

Mother Dairy Calcutta P.O.- Dankuni Coal Complex Dist : Hooghly, Pin - 712310 Ref. No.: WBMD/PUR/22-23/081 Dated-04.03.2023 Mother Dairy Calcutta invites e-tender for supplying of "Nitric Acid" on Annual Rate Contract basis. Please visit www.wbtenders.gov.in and www.motherdairycalcutta.com for details. Last date of uploading of online offer is 21.03.2023 upto 03.00pm.

PUBLIC NOTICE I Hate Singh Prajapat invite attention of all aggrieved clients who have any grievances in respect of any dealings with Mr. Amit Soni or Market Captains Investment Advisor (Reg No:- INA00008358) to apply for resolution and/or refund of excess fees paid, as instructed by SEBI. For resolutions contact Mr. Hate Singh Prajapat, Mobile no. 9109051398, Address 38, Barfani Nagar, Indore M.P.-452001, email info.marketcaptains@gmail.com within 15 days of publication of this notice.

The Andhra Pradesh Dairy Development Coop. Federation Ltd APIC Towers, IT Park, Mangalagiri, Guntur-522 503. Email: mdap-ddcf@gap.gov.in e-TENDER NOTICE ON e-PROCUREMENT PLATFORM Tender No: AHF51-PRJT/2023-ADMIN-AHF51 Dt: 06-03-2023 The Andhra Pradesh Dairy Development Co-op Federation Ltd., Mangalagiri, Guntur invites tenders for Design, Supply, Unloading, Erection/ Installation, Commissioning, Testing, Inspection, Startup, Training to staff etc., of AMLCUs at Village Milk Collection Centres in various Districts in Andhra Pradesh State. Interested parties may submit their bids on e-procurement platform at www.approcurement.gov.in on or before 27-03-23 by 5.00 P.M. The site will remain accessible to download the tender document w.e.f. 06-03-2023 by 10.00 A.M. For further details the interested parties may contact during Office hours to Manager (Projects), Phone No: 0863-2381085, e-mail: mdap-ddcf@gap.gov.in Sd/- MANAGING DIRECTOR

SALE NOTICE CUM PUBLIC ANNOUNCEMENT FOR ASSIGNMENT / TRANSFER OF NOT READILY REALISABLE ASSET OF PRATHYUSHA RESOURCES & INFRA PRIVATE LIMITED (UNDER LIQUIDATION) OPERATING IN INFRASTRUCTURE INDUSTRY AT ANDHRA PRADESH (Regulation 37A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016) read with Schedule I to Liquidation Regulations

Table with 4 columns: S. No., Name of the corporate debtor along with PAN and CIN, Address of the registered office, URL of website, Details of place where majority of fixed assets are located, etc. Includes RELEVANT PARTICULARS and e-TENDER NOTICE.

Bank of India Head Office: Star House, Plot: C-5, "G" Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Ph: 022-6668 4448 / 5638 e-mail: headoffice.publicity@bankofindia.co.in e-TENDER NOTICE Bank of India invites e-tender from agencies for procurement of Silver Plaques and Silver Medallions from reputed manufacturers of Silver Plaques. Bid submission has to be done on e-procurement platform of MSTC. Last date for submission of bids is 27.03.2023 up to 3.00 pm. Corrigendum if any will be placed on Banks website only. For details visit our website www.bankofindia.co.in or MSTC e-procurement website www.mstcecommerce.com/eproc Date: 06.03.2023 General Manager Publicity & PR Department

GVM RESEARCH (Nilesh Joshi, Yashwant Sharma and Ramesh Joshi) Address of Correspondence: 84, Krishna Bagh Colony, Indore, Pin: 452010 Contact No.: +91-8085362148 Email Id: yashwantsharma709@gmail.com PUBLIC NOTICE FOR REFUND OF FEES COLLECTED FOR INVESTMENT ADVISORY Attention all the Complainants/Investors of Investment Academy. In compliance to the order of SEBI vide order no. WTM/AB/WRO/WRO/23572/2022-23 dated: 7th February, 2023, we hereby invite claims for refund of fees collected for Investment Advisory Services. Notices are, hereby, advised to submit following documents at the Correspondence address along with an application for refund: (a) Proof of payment of advisory fees, (b) Copy of PAN, (c) Copy of Proof of Address, and (d) A cancelled cheque. All the applications must be received on or before 7th May 2023. No claims whatsoever will be entertained after such date. Only genuine claims with complete and valid documents will be processed. Refunds will be credited directly in the claimant's account. For: GVM Research Sd/- Yashwant Sharma Prop.

MCL MAHANADI COALFIELDS LIMITED (A Subsidiary of Coal India Limited) Jagruti Vihar, Burla - 768020, Dist. - Sambalpur, Odisha Tel: (EPABX) : 0663-2542461 to 469 Website : www.mahanadicoal.in Ref. No. MCL/SBP/EE/2023/Advisor(Medical-O&G)/2529 Date: 03.03.2023 Notification for engagement of full-time Advisor (Medical-O&G) in MCL on contract basis Applications are invited from retired Doctors of O&G specialization from CIL & its subsidiaries, PSUs/autonomous organisation of Central/State Govt. for one post of full-time Advisor(Medical-O&G) on contractual basis. The candidate should not be more than 65 years of age during the contract period. The detailed Notification including Qualification, Experience, Job Description required to be performed and application format is available at www.mahanadicoal.in website under the caption Careers@mcl->Career News->Recruitment and CIL website www.coalindia.in The last date of receipt of Application Form is 25.03.2023 upto 5.00 PM. Application format can be downloaded from the website. Duly filled in application alongwith attested copies of all relevant documents are to be sent by the applicant to the Dy. General Manager(Pers/EE), Mahanadi Coalfields Ltd., At/PO: Jagruti Vihar, Burla, Dist: Sambalpur - 768020, Odisha, in the email id gm-ee.mcl@coalindia.in Sd/- Dy. General Manager(Pers-EE), MCL HQ., Jagruti Vihar, Burla, Sambalpur R-5143

the yellow chilli REDEFINING INDIAN FOOD PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that we, SK Restaurants Private Limited ["Company"], the owner and franchisor of "The Yellow Chilli" brand have no affiliation or association with the prior franchised outlet operated by M/S Delicious Food & Beverages at 3rd The Planet Building Sevoke Road Near Cosmos Mall, Siliuguri, West Bengal 734001. While we have formally terminated our relationship with this erstwhile franchisee, we note that the outlet continues to operate without our permission or authorization. The Company and Mr. Sanjeev Kapoor have no connection in any capacity with this erstwhile franchisee or the aforementioned outlet and do not take any responsibility for their conduct or quality of their service. Consumers, customers and members of the industry are cautioned not to fall prey to any representations by M/S Delicious Food & Beverages with respect to the brands and trademarks of the Company or Mr. Sanjeev Kapoor.

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF TELEVISION HOME SHOPPING NETWORK LIMITED RELEVANT PARTICULARS 1. Name of corporate debtor: Television Home Shopping Network Limited 2. Date of incorporation of corporate debtor: 13/06/2006 3. Authority under which corporate debtor is incorporated / registered: Ministry of Corporate Affairs, ROC - Mumbai 4. Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor: U33091MH2006PLC281105 5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor: Registered Office: 102, Eshaanm Ghantali Road, Naupada, Mumbai, Mumbai City MH 400602 IN Corporate Office: Basement and Mezzanine Floor at A-48, Sector 67, Gautam Buddha Nagar Noida - 201301 UP IN 6. Insolvency commencement date in respect of corporate debtor: 03/03/2023 7. Estimated date of closure of insolvency resolution process: 30/08/2023 8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional: Mr. Sushil Kumar Agrawal IBB/19A-001/IP-P021362020-2021/13281 9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board: Address: B 803, Building No. 10,25 Poddarwadi, Shahji Raje Marg, Near Thakkar Bakery, Koldongi, Vile Parle (East), Mumbai City, Maharashtra, 400057 Email: avafca@gmail.com 10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional: Address: 144, Mittal Court, B Wing, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400002 Email: televisionshome.lco@gmail.com 11. Last date for submission of claims: 17/03/2023 12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional: Not Applicable 13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class): Not Applicable 14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at: (a) Relevant Forms available at https://www.ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench-V has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of Television Home Shopping Network Limited vide Hon'ble NCLT Order in CP (IB) No. 4002/MB-IV/2019 dated 03/03/2023. The creditors of Television Home Shopping Network Limited, are hereby called upon to submit their claims with proof on or before 17/03/2023 to the Interim Resolution Professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties. Date: 04/03/2023 Sushil Kumar Agrawal Interim Resolution Professional IBB/19A-001/IP-P021362020-2021/13281 AFA valid up to - 09.11.2023

Castrol India Limited CIN: L23200MH1979PLC021359 Registered Office: Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai 400 093. Tel: (022) 66984100 Fax: (022) 66984101 Website: https://www.castrol.com/en_in/india/home.html Email ID: investorrelations.india@castrol.com NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company) Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account. In pursuance of the said Rules, the Company is in process of communicating individually with the concerned shareholders whose shares and unpaid / unclaimed dividends thereon for the year 2015 and onwards are liable to be transferred to the IEPF Account, for taking appropriate action. The Company is also in process of uploading details of such shareholders on its website at www.castrol.co.in Notice is also hereby given to all such shareholders to make an application to the Company/Registrar on or before 22 May 2023 with a request for claiming unpaid Final Dividend for the Financial Year ended 31 December 2015 onwards so that the unpaid / unclaimed dividend and shares are not transferred to the IEPF. It may be noted that if no response or claim is received by the Company or the Registrar on or before 22 May 2023, the Company will be constrained to transfer such unpaid dividend and shares to the IEPF Authority, without any further notice. Concerned shareholders may note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules. Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd Nov 2021, we request the shareholders holding shares in physical form to kindly update their PAN, Nomination, Bank and other KYC details, if not done already, for processing any service request by the RTA. The procedure to be followed in this regard can be found on the website of the Company https://www.castrol.com/en_in/india/home/investors/information-for-shareholders.html. The shareholders holding shares in physical form are also requested to dematerialize their holding in the Company for a seamless transfer of securities in future. In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer agents, KFin Technologies Limited., Unit: Castrol India Limited Selenium Tower- B, Plot No 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll free No.: 1800-3094-001, Email: einward.ris@kfintech.com. For Castrol India Limited Sd/- Hemangi Ghag Company Secretary and Compliance Officer

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account.

In pursuance of the said Rules, the Company is in process of communicating individually with the concerned shareholders whose shares and unpaid / unclaimed dividends thereon for the year 2015 and onwards are liable to be transferred to the IEPF Account, for taking appropriate action. The Company is also in process of uploading details of such shareholders on its website at www.castrol.co.in

Notice is also hereby given to all such shareholders to make an application to the Company/Registrar on or before 22 May 2023 with a request for claiming unpaid Final Dividend for the Financial Year ended 31 December 2015 onwards so that the unpaid / unclaimed dividend and shares are not transferred to the IEPF. It may be noted that if no response or claim is received by the Company or the Registrar on or before 22 May 2023, the Company will be constrained to transfer such unpaid dividend and shares to the IEPF Authority, without any further notice.

Concerned shareholders may note that both the unpaid/unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. Shareholders may note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules.

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated 3rd Nov 2021, we request the shareholders holding shares in physical form to kindly update their PAN, Nomination, Bank and other KYC details, if not done already, for processing any service request by the RTA. The procedure to be followed in this regard can be found on the website of the Company https://www.castrol.com/en_in/india/home/investors/information-for-shareholders.html.

The shareholders holding shares in physical form are also requested to dematerialize their holding in the Company for a seamless transfer of securities in future.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer agents, KFin Technologies Limited., Unit: Castrol India Limited Selenium Tower- B, Plot No 31-32 Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll free No.: 1800-3094-001, Email: einward.ris@kfintech.com.

For Castrol India Limited Sd/- Hemangi Ghag Company Secretary and Compliance Officer Place: Mumbai Date: 6 March 2023

CARYSIL LTD. (Formerly known as Acrysil Limited) CIN: L26914MH1987PLC042283 Registered Office: A-702, 7th Floor, Kanakia Wall Street, Chakala Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093 (India) Phone: 022 4190 2000; E-mail id: cs.al@carysil.com NOTICE Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"). The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated to the concerned shareholders individually whose shares are liable to be transferred to the IEPF Authority under the said Rules for taking appropriate action. The Company has also uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website www.acrysilcorp.com Shareholders are requested to refer to our website to verify the details of un-cashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF Authority. Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the IEPF Authority account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original Share Certificate (s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the Original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by April 30, 2023, the Company shall with a view to adhering with the requirement of the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure set out in the Rules. For any queries on the above matter, shareholders are requested to contact to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Bigshare Services Private Limited, Mr. Bhagwan at Unit: Carysil Limited, 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai - 400059, Tel No.: (022) 62632000, Email ID: investor@bigshareonline.com. By Order of the Board For Carysil Limited Sd/- Reena Shah Company Secretary Mumbai March 04, 2023

POST OFFER ADVERTISEMENT UNDER REGULATION 18 (12) OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 AS AMENDED TO THE SHAREHOLDERS OF RITESH PROPERTIES & INDUSTRIES LIMITED (HEREINAFTER REFERRED TO AS "RPLI" OR "TARGET COMPANY" OR "TC")

RITESH PROPERTIES AND INDUSTRIES LIMITED (CIN: L74899DL1987PLC027050) Registered Office: 11/5 B, 1st Floor, Pusa Road, New Delhi - 110060 Phone Number: 011-41537951 / +91-9212359076; Fax: N.A. Website: www.riteshindustries.us; Email Id: info@riteshindustries.us Corporate Office: Plot No. 312, Udyog Vihar, Phase IV, Gurgaon-122 015 (Haryana), Tel: 0124-4111582

Open Offer for the Acquisition of upto 6,90,84,020 Equity Shares of Face Value of ₹ 1/- each constituting 25.19% of the Expanded Equity Share Capital of Ritesh Properties and Industries Limited (herein after referred to as "Target" or "Target Company" or "RPLI") from the Public Shareholders of the Target Company by Findoc Finvest Private Limited ("Acquirer") along with Persons Acting in Concert ("PACs") pursuant to the provisions of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations")

This post offer advertisement ("Post Offer Advertisement") is being issued by Almondz Global Securities Limited, "Manager to the Offer" or "Manager", in respect of the Open Offer, on behalf of the Acquirer and the PACs, pursuant to and in accordance with regulation 18(12) of the SEBI (SAST) Regulations. This Post Offer Advertisement should be read in continuation of, and in conjunction with: (a) the Public Announcement dated October 6, 2022 ("PA"); (b) the Detailed Public Statement published on October 13, 2022 ("DPS"); and (c) the Letter of Offer dated January 28, 2023 along with Form of Acceptance cum Acknowledgement ("LOF"); (d) the offer opening public announcement and corrigendum published on February 7, 2023 ("Offer Opening Public Announcement and Corrigendum") and the Additional Public Advertisement published on February 13, 2023.

The DPS, the Offer Opening Public Announcement and Corrigendum and the additional Public Advertisement were published in the Business Standard (English - all editions), Business Standard (Hindi all editions), and Navshakti (Marathi language) newspapers. This Post Offer Advertisement is being published in all of the aforesaid newspapers. Capitalized terms used but not defined in this Post Offer Advertisement shall have the meaning assigned to such terms in the LOF

- 1. Name of the Target Company: Ritesh Properties and Industries Limited
2. Name of the Acquirer and the PACs: Findoc Finvest Private Limited (Acquirer) Hemant Sood (PAC 1) Sonia Aggarwal (PAC 2)
3. Name of the Manager to the Offer: Almondz Global Securities Limited
4. Name of the Registrar to the Offer: Skyline Financial Services Private Limited
5. Offer Details:
a. Date of Opening of the Offer: February 8, 2023
b. Date of Closure of the Offer: February 21, 2023
c. Date of Payment of Consideration: March 1, 2023
6. Details of Acquisition:

Table with 4 columns: Sl. No., Particulars, Proposed in the Offer Document, Actuals. Includes details of Offer Price, Aggregate number of shares tendered/accepted, Size of the Offer, Shareholding of the Acquirer before Agreements/Public Announcement, Shares Acquired by way of Agreements, Shares acquired by way of conversion of OFCDs, Shares Acquired by way of Open Offer, Shares acquired after Detailed Public Statement, Post offer shareholding of Acquirer, Pre- Offer shareholding of the Public, Post- Offer shareholding of the Public.

*Unless stated otherwise, percentages disclosed in the table above are computed on the basis of the Expanded Voting Share Capital. (1) Expanded Equity Share Capital of the Target Company has been considered as 27,42,07,700 equity shares. (2) As disclosed in the Public Announcement, Detailed Public Statement and Letter of Offer, the triggering event was conversion of 1,69,13,860 OFCDs into equity shares, representing 6.17% of the Expanded Equity Share Capital of the Target Company. (3) The Public Shareholding of the Target Company is 25.19% and therefore the Offer Shares were 6,90,84,020 representing 25.19% of the fully paid up Expanded Equity Share Capital assuming full acceptance in the Open Offer. (4) Post Offer shareholding of the Acquirer represents existing shareholding of Acquirer as 8,50,58,590 Equity Shares + 1,69,13,860 Equity Shares converted out of OFCDs + 6,90,84,020 Equity Shares offered in the Open Offer. (5) Considering public shareholding as 25.19% and assuming full acceptance in the Open Offer, post-offer public shareholding will be Nil.

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRER. MANAGER TO THE OPEN OFFER: almondz the game changer Almondz Global Securities Limited F-33/3, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi-110020 Contact Number: 011-43500700 / 8800513939 E-Mail - merchantbanker@almondz.com Website: www.almondzglobal.com Investor Grievance: investorgrievance@almondz.com SEBI Registration Number: INM00000834 Validity: Permanent Contact Person: Mr. Ajay Pratap REGISTRAR TO THE OPEN OFFER: Skyline Financial Services Private Limited D-153-A, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Contact Number: 011-40450193-97 Email - grievances@skylinerata.com; ipo@skylinerata.com Website: www.skylinerata.com SEBI Registration Number: INR000003241 Validity: Permanent Contact Person: Mrs. Rati Gupta

पर्जन्यशास्त्र आणि यज्ञाधिष्ठित होलिकोत्सव

आनंद गायकवाड

CC-0 BY NC SA



चावल्याचे सौभाग्य अनायास मिळतात. 'होली' असा होलिक-वध' हा राम परामुखा मंडिव्या...

हून केले जाते.

'होलिक' हा संस्कृत शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे 'परिष्कारण होणे' असा होलिक उत्सव...

या उत्सवाचा पर्यवसारी असावा हा अयोग्य संकेत...

सौभाग्यवर्धक यज्ञांमध्ये अतिशय प्रसन्नता...

याचा अर्थ असा की वंधू पुरुषांमध्ये, उत्तराधादर, पुत्राधिक, उत्तराधादा आणि तौली...

व्यापार १९५५ दिवसांमध्ये धारू प्रमाणाने घुली होते. 'गुमारासिद्धि' या पुस्तिका...

विश्वनाथ दिवसांमध्येकामांमध्ये पंचम्या ११०००

पुढीत येणे म्हणजेच यज्ञाच्या अस्तात उरून घुलीक्या वाहनांमध्ये, वेग, धारू, पारणू, वंधू अति शक्तिशाली पुरुषांच्या होलिक उत्सवात...

होलिका दुसऱ्या दिवशी 'धुलिकर' यावेळी केले जाते. हे होलिकरचे भुविपुत्र होय. होलिका यज्ञात घुली, भांग, तेल, वायू या महापुत्रांनी...

या सर्व बाबी लक्षात घेता होली अथवा होलिका-दहन हा राम अथवा उत्सव एक यज्ञोत्सव म्हणून साकारणारा होय...

शिमग्यातील नाचाची अनावर ओढ...

धुलिकर

शिमगातील नाचाची अनावर ओढ होत आहे. नाचाचे नाचणे एक प्रकारचे साहित्य आहे...



अशी आत आहे. त्यात देशाचा सारांश कसा दिसतो हे अनांतर आहे. नाचाचे नाचणे...

गवळांना जगत असावे ही याची चिंतना... नाचाचे नाचणे एक प्रकारचे साहित्य आहे...

नाचाचे नाचणे एक प्रकारचे साहित्य आहे. नाचाचे नाचणे एक प्रकारचे साहित्य आहे...

राजधानी मुंबई

मुगाळिनी नाचवडेकर

पुणे येथे राजधानी मुंबईच्या सुरुवातीला प्रवेश झाले. मुगाळिनी नाचवडेकर यांनी मुंबईच्या सुरुवातीला...

एकीचे बळ लोकसभेपर्यंत टिकेल?

महाकायस्थ संघ

अजय मराठवाड्याचे वकील जे. भाषण दिवसापूर्वीच झाले. मुंबईच्या लोकसभेपर्यंत टिकेल?

भाषणकर्ता दुरवले आहे. भाषणकर्ता दिवसापूर्वीच झाले. मुंबईच्या लोकसभेपर्यंत टिकेल?

जान आहे. भाषणकर्ता दिवसापूर्वीच झाले. मुंबईच्या लोकसभेपर्यंत टिकेल?

ओमानमधून सुटकेचा थरार

ओमानमधून सुटकेचा थरार आहे. ओमानमधून सुटकेचा थरार आहे...

मॉडस ऑपरंडी

मॉडस ऑपरंडी आहे. मॉडस ऑपरंडी आहे...

कामाचे स्वरूप

कामाचे स्वरूप आहे. कामाचे स्वरूप आहे...

कार्यकां अर्थात, प्राधान्यप्रीत प्रामुख्यत योजना, महाराष्ट्र प्रांतीय स्ते विकास संस्था, सातारा

कार्यकां अर्थात, प्राधान्यप्रीत प्रामुख्यत योजना, महाराष्ट्र प्रांतीय स्ते विकास संस्था, सातारा...

विरोधकारिवरुद्ध यंत्रणांचा गैरवापर

विरोधकारिवरुद्ध यंत्रणांचा गैरवापर आहे. विरोधकारिवरुद्ध यंत्रणांचा गैरवापर आहे...

पाशाची शक्तीला निवडणुकात गाडा

पाशाची शक्तीला निवडणुकात गाडा आहे. पाशाची शक्तीला निवडणुकात गाडा आहे...

कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड

कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड आहे. कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड आहे...

कॉकप रेव्हे कॉर्पोरेशन लिमिटेड

कॉकप रेव्हे कॉर्पोरेशन लिमिटेड आहे. कॉकप रेव्हे कॉर्पोरेशन लिमिटेड आहे...

कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण

कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण आहे. कल्याण डोंबिवळी महानगरपालिका, कल्याण आहे...